

माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत उच्चतम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना बक्षिस रकमेचे वितरण व बक्षिस रकमेच्या विनियोगाची कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन**

**पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग**

शासन निर्णय, क्रमांक अभियान २०२४ / प्र.क्र.६६ / तां.क.१

शहीद भगतसिंग चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई ४०००३२

दिनांक: २७ सप्टेंबर, २०२४

**वाचा :** (१) शासन निर्णय, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग क्रमांक मावअ-२०२३/ प्र.क्र.८३/ तां.क.-१, दिनांक २७ सप्टेंबर, २०२३

(२) शासन शुद्धिपत्रक, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग क्रमांक मावअ-२०२३/ प्र.क्र.८३/ तां.क.-१, दिनांक १२ मार्च, २०२४

**शासन निर्णय:**

पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित “माझी वसुंधरा अभियान” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक २ ऑक्टोबर, २०२० राबविण्यास सुरवात झाली. “माझी वसुंधरा अभियान ४.०” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक १ एप्रिल, २०२३ ते दिनांक ३१ मे, २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यातील ४१४ नागरी स्थानिक संस्था व २२,२१८ ग्राम पंचायती अशा एकूण २२,६३२ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता.

२. “माझी वसुंधरा अभियान ४.०” साठी डेस्कटॉप मुल्यमापन व फिल्ड मुल्यमापनासाठी खालील प्रमाणे गुण ठेवण्यात आले आहेत:-

गट	डेस्कटॉप मुल्यमापनासाठीचे गुण (अर्लीबर्डचे गुणांसह)	फिल्ड मुल्यमापनासाठीचे गुण	एकूण गुण
सर्व अमृत गट	८,३००	३,३००	११,६००
सर्व नागर परिषदा व नगर पंचायत गट	८,१००	३,३००	११,४००
ग्राम पंचायत गट	८,२००	३,४००	११,६००

३. माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मुल्यमापन व फिल्ड मुल्यमापन त्रयस्त यंत्रणांमार्फत करण्यात आले. या दोनही मुल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे माझी वसुंधरा अभियान ४.० मधील लोकासंख्यानिहाय १२

गटातील विजेते तसेच, महसूल विभाग व जिल्ह्याच्या एकूण कामगिरी वरून सर्वोत्तम विभागीय आयुक्त, सर्वोत्तम जिल्हाधिकारी व सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची शासनाच्या मान्यतेनंतर निवड करण्यात आली आहे. “माझी वसुंधरा अभियान ४.०” चा अंतीम निकाल खालील प्रमाणे जाहिर करण्यास शासन मान्यता देत आहे. गुणानुक्रमानुसार सर्वोत्तम ठरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकारी यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे:-

(अ) अमृत गट (राज्यस्तर) :

(१) १० लक्ष पेक्षा अधिक लोकसंख्या गट :

राज्यस्तर:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	पिंपरी चिंचवड महानगर पालिका	१
२	नवी मुंबई महानगर पालिका	२
३	ठाणे महानगर पालिका	३

भूमी थीमॅटीक मधील उच्चतम कामगिरी:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	नवी मुंबई महानगर पालिका	२

(२) ३ लक्ष ते १० लक्ष लोकसंख्या गट :

राज्यस्तर:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	पनवेल महानगर पालिका	१
२	अहमदनगर महानगर पालिका	२
३	धुळे महानगर पालिका	३

भूमी थीमॅटीक मधील उच्चतम कामगिरी:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	सोलापूर महानगर पालिका	६

(३) १ लक्ष ते ३ लक्ष लोकसंख्या गट :

राज्यस्तर:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	सातारा नगरपरिषद	१
२	यवतमाळ नगरपरिषद	२
३	इचलकरंजी महानगर पालिका	३

भूमी थीमॅटीक मधील उच्चतम कामगिरी:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	सातारा नगरपरिषद	१

(अ) अमृत गट (विभागस्तर):

विभागस्तर :

( यामध्ये अमृत मधील तीनही गट एकत्रित करून विभागातील एकूण सर्व अमृत शहरांचा विचार करण्यात आला आहे.)

अ.क्र.	विभाग	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	कोकण	मिरा भाईंदर मनपा	७
२	पुणे	पुणे मनपा	१०
३	नाशिक	नंदुरबार नगरपरिषद	२४
४	छत्रपती संभाजी नगर	छत्रपती संभाजी नगर मनपा	१८
५	अमरावती	अमरावती मनपा	१६
६	नागपूर	चंद्रपूर मनपा	१२

(ब) नगर परिषद व नगर पंचायत गट :

(१) ५० हजार ते १ लक्ष लोकसंख्या गट :

राज्यस्तर:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	बारामती नगरपरिषद	१
२	हिंगोली नगरपरिषद	२
३	पंढरपूर नगरपरिषद	३

**भूमी थीमॅटीक मधील उच्चतम कामगिरी:**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	लोणावळा नगरपरिषद	५

**उंच उडी (High Jump) :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	माझी वसुंधरा ४.० चा गुणानुक्रम	माझी वसुंधरा ३.० चा गुणानुक्रम	माझी वसुंधरा ३.० पेक्षा ४.० मध्ये गुणानुक्रमात झालेली सुधारणा
१	उरण इस्लामपूर नगरपरिषद	१२	४७	३५

**राज्यस्तर उत्तेजनार्थ :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	उमरेड नगरपरिषद	४
२	लोणावळा नगरपरिषद	५
३	संगमनेर नगरपरिषद	६

**विभागस्तर :**

**कोकण विभाग**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	चिपळूण नगरपरिषद	२०
२	खोपोली नगरपरिषद	२३
३	रत्नागिरी नगरपरिषद	२६

**पुणे विभाग**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	कराड नगरपरिषद	८
२	फलटण नगरपरिषद	१०
३	उरण इस्लामपूर नगरपरिषद	१२

### नाशिक विभाग

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	अमळनेर नगरपरिषद	७
२	शिरपूर वरवडे नगरपरिषद	९
३	शहादा नगरपरिषद	१३

### छत्रपती संभाजी नगर विभाग

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	अंबेजोगाई नगरपरिषद	२४
२	सिल्लोड नगरपरिषद	२७
३	परळी नगरपरिषद	३०

### अमरावती विभाग

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	बुलढाणा नगरपरिषद	१८
२	वणी नगरपरिषद	२१
३	अंजनगांव नगरपरिषद	२२

### नागपूर विभाग

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	कामठी नगरपरिषद	११
२	गडचिरोली नगरपरिषद	१५
३	वाडी नगरपरिषद	२५

(२) २५ हजार ते ५० हजार लोकसंख्या गट :

### राज्यस्तर:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	शिरूर नगरपरिषद	१
२	सासवड नगरपरिषद	२
३	चांदवड नगरपरिषद	३

भूमी थीमॅटीक मधील उच्चतम कामगिरी:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	शिरूर नगरपरिषद	१

उंच उडी (High Jump) :

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	माझी वसुंधरा ४.० चा गुणानुक्रम	माझी वसुंधरा ३.० चा गुणानुक्रम	माझी वसुंधरा ३.० पेक्षा ४.० मध्ये गुणानुक्रमात झालेली सुधारणा
१	पलूस नगरपंचायत	१५	८३	६८

राज्यस्तर उत्तेजनार्थ :

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	मोहोळ नगरपरिषद	४
२	गडहिंग्लज नगरपरिषद	५
३	कागल नगरपरिषद	६

विभागस्तर :

कोकण विभाग

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	महाड नगरपरिषद	४१
२	पेण नगरपरिषद	४४
३	उरण नगरपरिषद	४५

पुणे विभाग

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	अकलूज नगरपरिषद	७
२	जयसिंगपूर नगरपरिषद	८
३	वडगांव कसबा नगरपरिषद	९

### नाशिक विभाग

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	शिर्डी नगरपरिषद	१३
२	येवला नगरपरिषद	१७
३	देवळाली प्रवरा नगरपरिषद	२०

### छत्रपती संभाजी नगर विभाग

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	वैजापूर नगरपरिषद	२६
२	धर्माबाद नगरपरिषद	२७
३	मानवत नगरपरिषद	२८

### अमरावती विभाग

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	वरूड नगरपरिषद	१६
२	दारव्हा नगरपरिषद	१८
३	उमरखेड नगरपरिषद	३१

### नागपूर विभाग

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	मूल नगरपरिषद	३३
२	आर्वी नगरपरिषद	३५
३	ब्रम्हपूरी नगरपरिषद	३८

(३) १५ हजार ते २५ हजार लोकसंख्या गट :

### राज्यस्तर:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	दहिवडी नगरपंचायत	१
२	मंचर नगरपंचायत	२
३	कोरेगांव नगरपंचायत	३

### भूमी थीमॅटीक मधील उच्चतम कामगिरी:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	दहिवडी नगरपंचायत	१

**उंच उडी (High Jump) :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	माझी वसुंधरा ४.० चा गुणानुक्रम	माझी वसुंधरा ३.० चा गुणानुक्रम	माझी वसुंधरा ३.० पेक्षा ४.० मध्ये गुणानुक्रमात झालेली सुधारणा
१	मंचर नगरपंचायत	२	९४	९२

**राज्यस्तर उत्तेजनार्थ :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	मालेगांव बु नगरपंचायत	४
२	राहाता नगरपरिषद	५
३	कवठे महाकाळ नगरपंचायत	६

**विभागस्तर :**

**कोकण विभाग**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	श्रीवर्धन नगरपरिषद	१३
२	सावंतवाडी नगरपरिषद	१७
३	अलिबाग नगरपरिषद	२४

**पुणे विभाग**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	कुरंदवाड नगरपरिषद	७
२	अनगर नगरपंचायत	८
३	लोणंद नगरपंचायत	११

**नाशिक विभाग**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	शेंदूर्णी नगरपंचायत	९
२	निफाड नगरपंचायत	२०
३	बोदवड नगरपंचायत	२१



**छत्रपती संभाजी नगर विभाग**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	औढा नगरपंचायत	३१
२	कंधार नगरपरिषद	३४
३	नायगांव नगरपंचायत	३८

**अमरावती विभाग**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	शेंदूरजनाघाट नगरपरिषद	१०
२	कळंब (य) नगरपंचायत	१६
३	चांदूर रेल्वे नगरपरिषद	३५

**नागपूर विभाग**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	कळमेश्वर नगरपरिषद	१९
२	साकोली नगरपरिषद	२३
३	पवनी नगरपरिषद	२६

(४) १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या गट :

**राज्यस्तर:**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	पांचगणी नगरपरिषद	१
२	महाबळेश्वर नगरपरिषद	२
३	पन्हाळा नगरपरिषद	३

**भूमी थीमॅटीक मधील उच्चतम कामगिरी:**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	पांचगणी नगरपरिषद	१

**उंच उडी (High Jump) :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	माझी वसुंधरा ४.० चा गुणानुक्रम	माझी वसुंधरा ३.० चा गुणानुक्रम	माझी वसुंधरा ३.० पेक्षा ४.० मध्ये गुणानुक्रमात झालेली सुधारणा
१	लोहारा (बु) नगर पंचायत	१५	९३	७८

**राज्यस्तर उत्तेजनार्थ :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	आजरा नगरपंचायत	४
२	मलकापूर (को) नगरपरिषद	५
३	त्रिंबक नगरपरिषद	६

**विभागस्तर :**

**कोकण विभाग**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	वेंगुर्ला नगरपरिषद	१६
२	कसाईदोडा मार्ग नगरपंचायत	२७
३	शहापूर नगरपंचायत	३०

**पुणे विभाग**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	मुरगुड नगरपरिषद	७
२	हातकणंगले नगरपंचायत	८
३	माढा नगरपंचायत	१०

**नाशिक विभाग**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	देवळा नगरपंचायत	१२
२	पाचोरा नगरपरिषद	१४
३	भगूर नगरपरिषद	१८

**छत्रपती संभाजी नगर विभाग**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	लोहारा (बु) नगरपंचायत	१५
२	माहूर नगरपंचायत	३९
३	पालम नगरपंचायत	४०

**अमरावती विभाग**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	तिवसा नगरपंचायत	१७
२	मारेगांव नगरपंचायत	२२
३	बाभुळगांव नगरपंचायत	३३

**नागपूर विभाग**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम
१	खापा नगरपरिषद	९
२	भिवापूर नगरपंचायत	२०
३	सिंदेवाही नगरपंचायत	२४

**(क) ग्राम पंचायत गट :**

**(१) १० हजार पेक्षा अधिक लोकसंख्या गट :**

**राज्यस्तर:**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	चिनावल	जळगांव	१
२	घुलेवाडी	अहमदनगर	२
३	कासेगांव	सांगली	३

**भूमी थीमॅटीक मधील उच्चतम कामगिरी:**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	घुलेवाडी	अहमदनगर	२

**उंच उडी (High Jump) :**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	माझी वसुंधरा ४.० चा गुणानुक्रम	माझी वसुंधरा ३.० चा गुणानुक्रम	माझी वसुंधरा ३.० पेक्षा ४.० मध्ये गुणानुक्रमात झालेली सुधारणा
१	चिनावल	जळगांव	१	३६१	३६०

**राज्यस्तर उत्तेजनार्थ :**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	मिरजगांव	अहमदनगर	४
२	पिंपरी सय्यद	नाशिक	५
३	संवतसर	अहमदनगर	६

**विभागस्तर :**

**कोकण विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	काल्हेर	ठाणे	२१
२	वासिंद	ठाणे	२५
३	पास्थळ	पालघर	२९

**पुणे विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	मंद्रुप	सोलापूर	८
२	येळावी	सांगली	११
३	कौलापूर	सांगली	१६

**नाशिक विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	लोणी बुद्रुक	अहमदनगर	७
२	चांदोरी	नाशिक	९
३	गुंजाळवाडी	अहमदनगर	१०

**छत्रपती संभाजी नगर विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	कुरुंदा	हिंगोली	१३
२	औरड शहाजणी	लातूर	३२
३	वालूर	परभणी	३८

**अमरावती विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	जरूड	अमरावती	१५
२	तळेगांव दशासार	अमरावती	३९
३	साखरखेडा	बुलढाणा	४८

**नागपूर विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	मजरी	चंद्रपूर	३६
२	नाचनगांव	वर्धा	४१
३	गोधनी	नागपूर	४७

(२) ५ हजार ते १० हजार लोकसंख्या गट :

**राज्यस्तर:**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	येडे निपाणी	सांगली	१
२	बेला	भंडारा	२
३	बोराडी	धुळे	३

**भूमी थीमॅटीक मधील उच्चतम कामगिरी:**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	येडे निपाणी	सांगली	१

**उंच उडी (High Jump) :**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	माझी वसुंधरा ४.० चा गुणानुक्रम	माझी वसुंधरा ३.० चा गुणानुक्रम	माझी वसुंधरा ३.० पेक्षा ४.० मध्ये गुणानुक्रमात झालेली सुधारणा
१	हिंगणी	वर्धा	३५	१०६३	१०२८

**राज्यस्तर उत्तेजनार्थ :**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	वाटेगांव	सांगली	४
२	समडोळी	सांगली	५
३	धरणगुती	कोल्हापूर	६

**विभागस्तर :**

**कोकण विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	वडगांव	रायगड	७
२	सागवे	रत्नागिरी	१२
३	आमगांव अच्छाड	पालघर	१९

**पुणे विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	अंबप	कोल्हापूर	८
२	वसगडे	सांगली	१०
३	नागठाणे	सांगली	१३

**नाशिक विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	के-हाळे बु.	जळगांव	९
२	धांदरफळ बु.	अहमदनगर	१५
३	नायडोंगरी	नाशिक	३६

**छत्रपती संभाजी नगर विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	शिरढोण	नांदेड	४०
२	नेर	जालना	७५
३	कोंड	धाराशिव	८३

**अमरावती विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	माहुली (जा)	अमरावती	६७
२	लाखनवाडा बु.	बुलढाणा	७७
३	लोहारा	अकोला	११०

**नागपूर विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	आंजी (मोठी)	वर्धा	११
२	नंदा	चंद्रपूर	२९
३	हिंगणी	वर्धा	३५

(३) २.५ हजार ते ५ हजार लोकसंख्या गट :

**राज्यस्तर:**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	नानगोले	सांगली	१
२	कामती खु.	सोलापूर	२
३	डव्वा	गोंदिया	३

**भूमी थीमॅटीक मधील उच्चतम कामगिरी:**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	नानगोले	सांगली	१

**उंच उडी (High Jump) :**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	माझी वसुंधरा ४.० चा गुणानुक्रम	माझी वसुंधरा ३.० चा गुणानुक्रम	माझी वसुंधरा ३.० पेक्षा ४.० मध्ये गुणानुक्रमात झालेली सुधारणा
१	ठाणेगांव	वर्धा	३२	३३२०	३२८८

**राज्यस्तर उत्तेजनार्थ :**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	वाघोली	अहमदनगर	४
२	धाकंबे	नाशिक	५
३	खांडगांव	अहमदनगर	६

**विभागस्तर :**

**कोकण विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	तांबटी	रायगड	७
२	सजगांव	रायगड	१०
३	नाते	रत्नागिरी	५५

**पुणे विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	बोरगांव	सांगली	८
२	घाटनांद्रे	सांगली	११
३	निमबर्गी	सोलापूर	१२

**नाशिक विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	आव्हाणे बु	अहमदनगर	१६
२	पेमगिरी	अहमदनगर	२५
३	चिंचोली गुरव	अहमदनगर	३३



**छत्रपती संभाजी नगर विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	जरंडी	छ.स.न.	९
२	दादेगाव जहागिर	छ.स.न.	१४
३	कुंभेफळ	छ.स.न.	१५

**अमरावती विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	मसरूळ	बुलढाणा	१८८
२	धनज बु.	वाशिम	१९९
३	साजनपुरी	बुलढाणा	२०८

**नागपूर विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	खर्बी	भंडारा	२०
२	ठाणेगांव	वर्धा	३२
३	पेटगांव	चंद्रपूर	४३

(४) १.५ हजार ते २.५ हजार लोकसंख्या गट :

**राज्यस्तर:**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	मोडाले	नाशिक	१
२	सिंदखेड	बुलढाणा	२
३	भोकणी	नाशिक	३

**भूमी थीमॅटीक मधील उच्चतम कामगिरी:**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	मोडाले	नाशिक	१

**उंच उडी (High Jump) :**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	माझी वसुंधरा ४.० चा गुणानुक्रम	माझी वसुंधरा ३.० चा गुणानुक्रम	माझी वसुंधरा ३.० पेक्षा ४.० मध्ये गुणानुक्रमात झालेली सुधारणा
१	तरखड	पालघर	१४४	११५७७	११४३३

**राज्यस्तर उत्तेजनार्थ :**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	लंगरपेठ	सांगली	४
२	भजेपार	गोंदिया	५
३	चीचबोडी	चंद्रपूर	६

**विभागस्तर :**

**कोकण विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	खानिवली	पालघर	९
२	किंजवडे	सिंधुदुर्ग	१०
३	फांगुळगवान	ठाणे	१३

**पुणे विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	बनेवाडी	सांगली	१४
२	खंडोबाची वाडी	सांगली	१५
३	अर्जुनी	कोल्हापूर	१७

**नाशिक विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	दरी	नाशिक	८
२	गिलाणे	नाशिक	११
३	लोहारे	अहमदनगर	५५

**छत्रपती संभाजी नगर विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	मानेगांव जा. / गणेशपूर	जालना	९१
२	कबनसांगवी	लातूर	१०३
३	उटी बु.	लातूर	११४

**अमरावती विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	मधापुरी	अकोला	२८
२	पारडी	अमरावती	३६
३	कापशी रोड	अकोला	६१

**नागपूर विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	आनंदवन	चंद्रपूर	७
२	नेरीमानकर	नागपूर	१२
३	भेंडवी	चंद्रपूर	२४

(५) १.५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या गट :

**राज्यस्तर:**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	मान्याची वाडी	सातारा	१
२	आवळी दुमाला	नाशिक	२
३	तिगांव	अहमदनगर	३

**भूमी थीमॅटिक मधील उच्चतम कामगिरी:**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	आवळी दुमाला	नाशिक	२

**राज्यस्तर उत्तेजनार्थ :**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	शेळकेवाडी	कोल्हापूर	४
२	पिंपळगांव डुकरा	नाशिक	५
३	मिर्झापूर	वर्धा	६

**विभागस्तर :**

**कोकण विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	विरसई	रत्नागिरी	१०
२	देवघर	रत्नागिरी	११
३	बाभळे	ठाणे	१४

**पुणे विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	कान्हेवाडी ता. चाकण	पुणे	९
२	कुंडलापूर	सांगली	१२
३	कौलगे	सांगली	१५

**नाशिक विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	जगराबाद	अहमदनगर	७
२	शिरसाटे	नाशिक	१३
३	चोर्कोते	अहमदनगर	१७

**छत्रपती संभाजी नगर विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	बामणी	लातूर	४०
२	सावखेड खंडाळा	छ सं न	१४५
३	मात्रेवाडी	जालना	१५६

**अमरावती विभाग**

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	भानखेडा खु	अमरावती	२३१
२	चिंचोळी रूद्रायणी	अकोला	३२८
३	नंदखेड	अकोला	३५८

नागपूर विभाग

अ.क्र.	ग्राम पंचायतीचे नांव	जिल्हा	गुणानुक्रम
१	खूरसापार	नागपूर	८
२	राजनी	वर्धा	३४
३	कुकुडसात	चंद्रपूर	४७

(ड) सर्वोत्तम कामगिरी करणारा महसूली विभाग :

अ.क्र.	विभाग	क्रमांक
१	पुणे विभाग	१
२	नाशिक विभाग	२
३	नागपूर विभाग	३

सर्वोत्तम कामगिरी करणारे जिल्हा (जिल्हाधिकारी) :

अ.क्र.	जिल्हा	क्रमांक
१	पुणे	१
२	कोल्हापूर	२
३	सातारा	३

विभागस्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारे जिल्हे:

अ.क्र.	विभाग	जिल्हा
१	अमरावती	यवतमाळ
२	छत्रपती संभाजी नगर	हिंगोली
३	कोकण	ठाणे
४	नागपूर	नागपूर
५	नाशिक	अहमदनगर
६	पुणे	सोलापूर

सर्वोत्तम कामगिरी करणारी जिल्हा परिषद (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद) :

अ.क्र.	जिल्हा	क्रमांक
१	सांगली	१
२	अहमदनगर	२
३	नाशिक	३

**विभागस्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदा:**

अ.क्र.	विभाग	जिल्हा
१	अमरावती	बुलढाणा
२	छत्रपती संभाजी नगर	छत्रपती संभाजी नगर
३	कोकण	रायगड
४	नागपूर	गोंदिया
५	नाशिक	जळगांव
६	पुणे	कोल्हापूर

४. माझी वसुंधरा अभियानात गुणानुक्रमानुसार सर्वोत्तम ठरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना माझी वसुंधरा अभियानांतर्गत खालील प्रमाणे रोख रक्कमेची बक्षिसे जाहिर करून सदर बक्षिसे अदा करण्यास शासन मान्यता देत आहे.

**माझी वसुंधरा अभियान ४.० (बक्षिसांची संख्या व बक्षिसांची रक्कम) (रू कोटी)**

क्रमांक / गट	अमृत शहरे			नगर परिषद व नगर पंचायत				ग्राम पंचायत					एकूण
	१० लक्ष पेक्षा अधिक	३ ते १० लक्ष	१ ते ३ लक्ष	१ लक्ष ते ५० हजार	५० हजार ते २५ हजार	२५ हजार ते १५ हजार	१५ हजार पेक्षा कमी	१० हजार पेक्षा जास्त	५ हजार ते १० हजार	५ हजार ते २.५ हजार	२.५ हजार ते १.५ हजार	१.५ हजार पेक्षा कमी	
<b>(अ) राज्यस्तर पुरस्कार</b>													
१	८.००	७.००	६.००	५.००	४.००	३.००	२.००	१.७५	१.५०	१.००	१.००	१.००	४१.२५
२	७.००	६.००	५.००	४.००	३.००	२.००	१.७५	१.५०	१.२५	०.७५	०.७५	०.७५	३३.७५
३	६.००	५.००	४.००	३.००	२.००	१.७५	१.५०	१.२५	१.००	०.५०	०.५०	०.५०	२७.००
<b>एकूण (अ)</b>	<b>२१.००</b>	<b>१८.००</b>	<b>१५.००</b>	<b>१२.००</b>	<b>९.००</b>	<b>६.७५</b>	<b>५.२५</b>	<b>४.५०</b>	<b>३.७५</b>	<b>२.२५</b>	<b>२.२५</b>	<b>२.२५</b>	<b>१०२.००</b>
<b>(ब) भूमी थिमॅटिक भागातील सर्वोत्तम कामगिरी</b>													
१	२.००	२.००	२.००	१.५०	१.५०	१.५०	१.५०	०.७५	०.७५	०.५०	०.५०	०.५०	१५.००
<b>एकूण (ब)</b>	<b>२.००</b>	<b>२.००</b>	<b>२.००</b>	<b>१.५०</b>	<b>१.५०</b>	<b>१.५०</b>	<b>१.५०</b>	<b>०.७५</b>	<b>०.७५</b>	<b>०.५०</b>	<b>०.५०</b>	<b>०.५०</b>	<b>१५.००</b>
<b>(क) उंच उडी</b>													
<b>एकूण (क)</b>	<b>०.००</b>	<b>०.००</b>	<b>०.००</b>	<b>१.००</b>	<b>१.००</b>	<b>१.००</b>	<b>१.००</b>	<b>०.५०</b>	<b>०.५०</b>	<b>०.२५</b>	<b>०.२५</b>	<b>०.००</b>	<b>५.५०</b>
<b>(ड) विभागस्तर पुरस्कार</b>													
<b>कोकण</b>		१.५०		०.७५	०.७५	०.७५	०.७५	०.५०	०.५०	०.५०	०.५०	०.५०	७.००
<b>पुणे</b>		१.५०		०.७५	०.७५	०.७५	०.७५	०.५०	०.५०	०.५०	०.५०	०.५०	७.००
<b>नाशिक</b>		१.५०		०.७५	०.७५	०.७५	०.७५	०.५०	०.५०	०.५०	०.५०	०.५०	७.००
<b>छत्रपती संभाजी नगर</b>		१.५०		०.७५	०.७५	०.७५	०.७५	०.५०	०.५०	०.५०	०.५०	०.५०	७.००
<b>अमरावती</b>		१.५०		०.७५	०.७५	०.७५	०.७५	०.५०	०.५०	०.५०	०.५०	०.५०	७.००
<b>नागपूर</b>		१.५०		०.७५	०.७५	०.७५	०.७५	०.५०	०.५०	०.५०	०.५०	०.५०	७.००
<b>एकूण (ड)</b>		<b>९.००</b>		<b>४.५०</b>	<b>४.५०</b>	<b>४.५०</b>	<b>४.५०</b>	<b>३.००</b>	<b>३.००</b>	<b>३.००</b>	<b>३.००</b>	<b>३.००</b>	<b>४२.००</b>
<b>एकूण (अ+ब+क+ड)</b>		<b>६९.००</b>		<b>१९.००</b>	<b>१६.००</b>	<b>१३.७५</b>	<b>१२.२५</b>	<b>८.७५</b>	<b>८.००</b>	<b>६.००</b>	<b>६.००</b>	<b>५.७५</b>	<b>१६४.५०</b>

(रू कोटी)

बक्षिसाचा प्रवर्ग		नगर परिषद व नगर पंचायत				ग्राम पंचायत					एकूण
		१ लक्ष ते ५० हजार	५० हजार ते २५ हजार	२५ हजार ते १५ हजार	१५ हजार पेक्षा कमी	१० हजार पेक्षा जास्त	५ हजार ते १० हजार	५ हजार ते २.५ हजार	२.५ हजार ते १.५ हजार	१.५ हजार पेक्षा कमी	
(इ) राज्यस्तर - उत्तेजनार्थ	१	१.५०	१.५०	१.५०	१.५०	०.७५	०.७५	०.५०	०.५०	०.५०	१.००
	२	१.५०	१.५०	१.५०	१.५०	०.७५	०.७५	०.५०	०.५०	०.५०	१.००
	३	१.५०	१.५०	१.५०	१.५०	०.७५	०.७५	०.५०	०.५०	०.५०	१.००
	एकूण (इ)										२७.००

माझी वसुंधरा अभियान ४.०

(बक्षिसांची संख्या व बक्षिसांची रक्कम)

(रू कोटी)

बक्षिसाचा प्रवर्ग		नगर परिषद व नगर पंचायत				ग्राम पंचायत					एकूण	
		१ लक्ष ते ५० हजार	५० हजार ते २५ हजार	२५ हजार ते १५ हजार	१५ हजार पेक्षा कमी	१० हजार पेक्षा जास्त	५ हजार ते १० हजार	५ हजार ते २.५ हजार	२.५ हजार ते १.५ हजार	१.५ हजार पेक्षा कमी		
(फ) विभागीयस्तर - उत्तेजनार्थ												
कोकण- २		०.५०	०.५०	०.५०	०.५०	०.१५	०.१५	०.१५	०.१५	०.१५	२.७५	
कोकण- ३		०.५०	०.५०	०.५०	०.५०	०.१५	०.१५	०.१५	०.१५	०.१५	२.७५	
पुणे- २		०.५०	०.५०	०.५०	०.५०	०.१५	०.१५	०.१५	०.१५	०.१५	२.७५	
पुणे- ३		०.५०	०.५०	०.५०	०.५०	०.१५	०.१५	०.१५	०.१५	०.१५	२.७५	
नाशिक- २		०.५०	०.५०	०.५०	०.५०	०.१५	०.१५	०.१५	०.१५	०.१५	२.७५	
नाशिक- ३		०.५०	०.५०	०.५०	०.५०	०.१५	०.१५	०.१५	०.१५	०.१५	२.७५	
छत्रपती संभाजी नगर - २		०.५०	०.५०	०.५०	०.५०	०.१५	०.१५	०.१५	०.१५	०.१५	२.७५	
छत्रपती संभाजी नगर- ३		०.५०	०.५०	०.५०	०.५०	०.१५	०.१५	०.१५	०.१५	०.१५	२.७५	
अमरावती- २		०.५०	०.५०	०.५०	०.५०	०.१५	०.१५	०.१५	०.१५	०.१५	२.७५	
अमरावती- ३		०.५०	०.५०	०.५०	०.५०	०.१५	०.१५	०.१५	०.१५	०.१५	२.७५	
नागपूर- २		०.५०	०.५०	०.५०	०.५०	०.१५	०.१५	०.१५	०.१५	०.१५	२.७५	
नागपूर- ३		०.५०	०.५०	०.५०	०.५०	०.१५	०.१५	०.१५	०.१५	०.१५	२.७५	
एकूण (फ)		६.००	६.००	६.००	६.००	१.८०	१.८०	१.८०	१.८०	१.८०	३३.००	
											एकूण (अ + ब+क+ ड+ इ+फ)	२२४.५०

५. उपरोक्त मान्यतेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय बक्षिसांच्या रक्कमेचे वाटप या शासन निर्णया सोबतच्या जोडपत्र-१ मध्ये दर्शविल्यानुसार राहिल. सदर बक्षिसांसाठी येणारा एकूण खर्च रुपये २२४.५० कोटी (रुपये दोनशे चोवीस कोटी पन्नास लक्ष फक्त) एवढा असून, सदरचा खर्च सुरवातीस महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडील निधी मधून करण्यास शासन मान्यता देत आहे. माझी वसुंधरा अभियानासाठी आवश्यक निधी अर्थसंकल्पीत झाल्यानंतर त्याची प्रतीपूर्ती महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळास करण्यात येईल.

६. या शासन निर्णया सोबतच्या **जोडपत्र-१** मध्ये दर्शविल्यानुसार संबंधित स्थानिक संस्थेस अनुज्ञेय बक्षिसांच्या रकमेपैकी ५०% रकमेचा पहिला हप्ता संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेस महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फत तात्काळ वितरीत करण्यात यावा. उर्वरित ५०% रकमेचा दुसरा हप्ता संबंधित स्थानिक संस्थेने सादर केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्यानंतर वितरीत करण्यात यावा.

७. **बक्षिसांच्या रकमेचा विनियोग व कार्यपध्दती:**

(१) **बक्षिस रकमेतून घ्यावयाच्या उपाय योजना:** सदर बक्षिस रकमेचा विनियोग हा निसर्गाच्या पंचतत्वांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठीच्या उपाय योजना हाती घेण्यासाठी करण्यात यावा. सदर उपाय योजनांपैकी काही उपाय योजना उदाहरणा दाखल खाली नमूद केल्या आहेत:-

१) शहराचे / गावाचे हरित अच्छादन वाढविण्यासाठी करावयाच्या उपाय योजना (जैवविविधतेच्या संवर्धनासह) उदा.:-

(अ) मियावाकी वृक्षारोपण

(ब) अमृत वन

(क) स्मृती वने

(ड) शहरी वने

(इ) सार्वजनिक उद्याने

२) जुन्या हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि देखभाल (जैवविविधतेच्या संवर्धनासह)

३) रोप वाटीकांची निर्मिती

४) जलसंवर्धनाचे उपक्रम

५) रेन वॉटर हारवेस्टिंग व परकोलेशन

६) नदी, तळे व नाले यांचे पुनःजिविकरण

७) नूतनीकरणयोग्य उर्जा स्रोतांच्या वापरास प्रोत्साहन देण्याच्या उपाय योजना

८) सौरउर्जेवर चालणारे / एलईडी चालणारे दिवे

९) विद्युत वाहनांना प्रोत्साहन- चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून देणे.

१०) माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षिस वितरणासाठी

(२) **सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे :** संबंधित स्थानिक संस्थेने, त्यांना मिळणाऱ्या बक्षिसाच्या एकूण निधी मधून निसर्गाच्या पंचतत्वांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठीच्या उपाय योजना करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. हा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना, एकूण **बक्षिस रकमेपैकी ५०% रकम हरित क्षेत्र वाढविण्यासाठी** वापरण्यात यावी. उर्वरित **५०% रकम पर्यावरण पूरक इतर उपाय योजनांसाठी** वापरण्यात यावी. इतर उपाय योजनांसाठीच्या ५०% रकमेतून कमाल १०% पर्यंतची रकम माझी वसुंधरा अभियान ५.० (२०२४-२५) मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षिसे देण्यासाठी वापरण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

(३) **तांत्रिक मान्यता :** सदर सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये समाविष्ट कामांना नागरी स्थानिक संस्थांनी नजिकच्या महानगरपालिकेच्या शहर अभियंता यांचे मार्फत तर, ग्राम पंचायतींनी संबंधित जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यामार्फत तांत्रिक मान्यता घेण्यात यावी. संबंधित महानगर पालिकेच्या शहर अभियंत्यांकडे / जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे अशा प्रकारे प्रस्ताव प्राप्त झाल्यावर विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून त्यांनी त्या प्रस्तावास तांत्रिक मान्यता द्यावी.



- (४) **प्रशासकीय मान्यता** : शासन निर्णय, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग दिनांक ८ फेब्रुवारी, २०२२ अन्वये मा. प्रधान सचिव, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या अध्यक्षतेखाली गठित समिती प्राप्त झालेल्या प्रस्तावांना प्रशासकीय मंजूरी देण्याची शिफारस करील. सदर समितीच्या शिफारशी नंतर प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचे आदेश निर्गमित करण्यात येतील.
- (५) **प्रकल्पाची अंमलबजावणी** : मंजूर सविस्तर प्रकल्प अहवालात समाविष्ट कामांची संबंधित स्थानिक संस्थेमार्फत अंमलबजावणी करण्यात येईल.
- (६) **कामाच्या प्रगतीचा आढावा** : संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत करण्यात येत असलेल्या कामाच्या प्रगतीचा आढावा वेळोवेळी माझी वसुंधरा अभियान संचालनालय व मा. प्रधान सचिव यांच्या मार्फत घेण्यात येईल.
- (७) सदर बक्षिसांच्या रकमेमधून घेण्यात आलेली कामे कमाल १२ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात यावीत.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२४०९२७१७४८१६१८०४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षिकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सु. कि. निकम)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा. उप मुख्यमंत्री (गृह व उर्जा), यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन), यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा. मंत्री, ग्राम विकास, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
५. मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. मा. अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, मुंबई
७. मा. प्रधान सचिव, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. सर्व विभागीय आयुक्त
९. सर्व जिल्हाधिकारी.
१०. सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, मुंबई
११. आयुक्त, महानगरपालिका (सर्व)
१२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
१३. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद (सर्व)
१४. सर्व महानगर पालिकेतील शहर अभियंता.
१५. मुख्याधिकारी, सर्व नगरपरिषदा/ नगर पंचायती.
१६. कार्यकारी अभियंता, (बांधकाम), जिल्हा परिषद (सर्व)
१७. ग्रामविकास अधिकारी / ग्रामसेवक, अभियानात समाविष्ट सर्व ग्रामपंचायती
१८. निवडनस्ती

जोडपत्र-१

(शासन निर्णय, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग क्रमांक अभियान २०२४ / प्र.क्र.६६ / तां.क.१  
दिनांक २७ सप्टेंबर, २०२४ सोबतचे जोडपत्र)

माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत गुणानुक्रमानुसार सर्वोत्तम ठरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना  
बक्षिस रक्कमांचे वाटप खाली दर्शविल्याप्रमाणे राहिल :

(अ) अमृत गट :

(१) १० लक्ष पेक्षा अधिक लोकसंख्या गट:

राज्यस्तर:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	पिंपरी चिंचवड महानगर पालिका	१	रु. ८.०० कोटी (रु. आठ कोटी फक्त)
२	नवी मुंबई महानगर पालिका	२	रु. ७.०० कोटी (रु. सात कोटी फक्त)
३	ठाणे महानगर पालिका	३	रु. ६.०० कोटी (रु. सहा कोटी फक्त)
एकूण			रु. २१.०० कोटी (रु. एकवीस कोटी फक्त)

भूमी थीमॅटीक मधील उच्चतम कामगिरी:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	बक्षिसाची रक्कम
१	नवी मुंबई महानगर पालिका	रु. २.०० कोटी (रु. दोन कोटी फक्त)
एकूण		रु. २.०० कोटी (रु. दोन कोटी फक्त)

(२) ३ लक्ष ते १० लक्ष लोकसंख्या गट :

राज्यस्तर:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	पनवेल महानगर पालिका	१	रु. ७.०० कोटी (रु. सात कोटी फक्त)
२	अहमदनगर महानगर पालिका	२	रु. ६.०० कोटी (रु. सहा कोटी फक्त)
३	धुळे महानगर पालिका	३	रु. ५.०० कोटी (रु. पाच कोटी फक्त)
एकूण			रु. १८.०० कोटी (रु. अठरा कोटी फक्त)

**भूमी थीमॅटीक मधील उच्चतम कामगिरी:**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	बक्षिसाची रक्कम
१	सोलापूर महानगर पालिका	रु. २.०० कोटी (रु. दोन कोटी फक्त)
<b>एकूण</b>		<b>रु. २.०० कोटी</b> (रु. दोन कोटी फक्त)

(३) १ लक्ष ते ३ लक्ष लोकसंख्या गट :

**राज्यस्तर:**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	सातारा नगरपरिषद	१	रु. ६.०० कोटी (रु. सहा कोटी फक्त)
२	यवतमाळ नगरपरिषद	२	रु. ५.०० कोटी (रु. पाच कोटी फक्त)
३	इचलकरंजी महानगर पालिका	३	रु. ४.०० कोटी (रु. चार कोटी फक्त)
<b>एकूण</b>			<b>रु. १५.०० कोटी</b> (रु. पंधरा कोटी फक्त)

**भूमी थीमॅटीक मधील उच्चतम कामगिरी:**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	बक्षिसाची रक्कम
१	सातारा नगरपरिषद	रु. २.०० कोटी (रु. दोन कोटी फक्त)
<b>एकूण</b>		<b>रु. २.०० कोटी</b> (रु. दोन कोटी फक्त)

**अमृत गट (विभागस्तर) :**

अ.क्र.	विभाग	स्थानिक संस्थेचे नांव	बक्षिसाची रक्कम
१	कोकण	मिरा भाईंदर मनपा	रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)
२	पुणे	पुणे मनपा	रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)
३	नाशिक	नंदुरबार नगरपरिषद	रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)
४	छत्रपती संभाजी नगर	छत्रपती संभाजी नगर मनपा	रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)
५	अमरावती	अमरावती मनपा	रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)
६	नागपूर	चंद्रपूर मनपा	रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)
<b>एकूण</b>			<b>रु. ९.०० कोटी</b> (रु. नऊ कोटी फक्त)

(ब) नगर परिषद व नगर पंचायत गट

(१) ५० हजार ते १ लक्ष लोकसंख्या गट :

राज्यस्तर:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	बारामती नगरपरिषद	१	रु. ५.०० कोटी (रु. पाच कोटी फक्त)
२	हिंगोली नगरपरिषद	२	रु. ४.०० कोटी (रु. चार कोटी फक्त)
३	पंढरपूर नगरपरिषद	३	रु. ३.०० कोटी (रु. तीन कोटी फक्त)
एकूण			रु. १२.०० कोटी (रु. बारा कोटी फक्त)

भूमी थीमॅटीक मधील उच्चतम कामगिरी:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	बक्षिसाची रक्कम
१	लोणावळा नगरपरिषद	रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)
एकूण		रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)

उंच उडी (High Jump)

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	बक्षिसाची रक्कम
१	उरण इस्लामपूर नगरपरिषद	रु. १.०० कोटी (रु. एक कोटी फक्त)
एकूण		रु. १.०० कोटी (रु. एक कोटी फक्त)

राज्यस्तर उत्तेजनार्थ :

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	उमरेड नगरपरिषद	४	रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)
२	लोणावळा नगरपरिषद	५	रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)
३	संगमनेर नगरपरिषद	६	रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. ४.५० कोटी (रु. चार कोटी पन्नास लक्ष)

विभागस्तर :

कोकण विभाग:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	चिपळूण नगरपरिषद	२०	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	खोपोली नगरपरिषद	२३	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	रत्नागिरी नगरपरिषद	२६	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. १.७५ कोटी (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)

पुणे विभाग :

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	कराड नगरपरिषद	८	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	फलटण नगरपरिषद	१०	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	उरण इस्लामपूर नगरपरिषद	१२	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. १.७५ कोटी (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)

नाशिक विभाग :

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	अमळनेर नगरपरिषद	७	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	शिरपूर वरवडे नगरपरिषद	९	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	शहादा नगरपरिषद	१३	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. १.७५ कोटी (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)

छत्रपती संभाजी नगर विभाग :

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	अंबेजोगाई नगरपरिषद	२४	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	सिल्लोड नगरपरिषद	२७	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	परळी नगरपरिषद	३०	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. १.७५ कोटी (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)

**अमरावती विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	बुलढाणा नगरपरिषद	१८	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	वणी नगरपरिषद	२१	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	अंजनगांव नगरपरिषद	२२	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. १.७५ कोटी (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)

**नागपूर विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	कामठी नगरपरिषद	११	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	गडचिरोली नगरपरिषद	१५	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	वाडी नगरपरिषद	२५	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. १.७५ कोटी (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)

(२) २५ हजार ते ५० हजार लोकसंख्या गट :

**राज्यस्तर:**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	शिरूर नगरपरिषद	१	रु. ४.०० कोटी (रु. चार कोटी फक्त)
२	सासवड नगरपरिषद	२	रु. ३.०० कोटी (रु. तीन कोटी फक्त)
३	चांदवड नगरपरिषद	३	रु. २.०० कोटी (रु. दोन कोटी फक्त)
एकूण			रु. ९.०० कोटी (रु. नऊ कोटी फक्त)

**भूमी थीमॅटीक मधील उच्चतम कामगिरी:**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	बक्षिसाची रक्कम
१	शिरूर नगरपरिषद	रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)
एकूण		रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)

**उंच उडी (High Jump)**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	बक्षिसाची रक्कम
१	पलूस नगरपंचायत	रु. १.०० कोटी (रु. एक कोटी फक्त)
<b>एकूण</b>		<b>रु. १.०० कोटी</b> (रु. एक कोटी फक्त)

**राज्यस्तर उत्तेजनार्थ :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	मोहोळ नगरपरिषद	४	रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)
२	गडहिंग्लज नगरपरिषद	५	रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)
३	कागल नगरपरिषद	६	रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)
<b>एकूण</b>			<b>रु. ४.५० कोटी</b> (रु. चार कोटी पन्नास लक्ष फक्त)

**विभागस्तर:**

**कोकण विभाग:**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	महाड नगरपरिषद	४१	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	पेण नगरपरिषद	४४	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	उरण नगरपरिषद	४५	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
<b>एकूण</b>			<b>रु. १.७५ कोटी</b> (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)

**पुणे विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	अकलूज नगरपरिषद	७	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	जयसिंगपूर नगरपरिषद	८	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	वडगांव कसबा नगरपरिषद	९	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
<b>एकूण</b>			<b>रु. १.७५ कोटी</b> (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)

**नाशिक विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	शिर्डी नगरपरिषद	१३	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	येवला नगरपरिषद	१७	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	देवळाली प्रवरा नगरपरिषद	२०	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. १.७५ कोटी (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)

**छत्रपती संभाजी नगर विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम (रु. कोटी)
१	वैजापूर नगरपरिषद	२६	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	धर्माबाद नगरपरिषद	२७	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	मानवत नगरपरिषद	२८	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. १.७५ कोटी (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)

**अमरावती विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	वरूड नगरपरिषद	१६	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	दारव्हा नगरपरिषद	१८	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	उमरखेड नगरपरिषद	३१	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. १.७५ कोटी (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)

**नागपूर विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	मूल नगरपरिषद	३३	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	आर्वी नगरपरिषद	३५	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	ब्रम्हपूरी नगरपरिषद	३८	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. १.७५ कोटी (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)



(३) १५ हजार ते २५ हजार लोकसंख्या गट :

राज्यस्तर:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	दहिवडी नगरपंचायत	१	रु. ३.०० कोटी (रु. तीन कोटी फक्त)
२	मंचर नगरपंचायत	२	रु. २.०० कोटी (रु. दोन कोटी फक्त)
३	कोरेगांव नगरपंचायत	३	रु. १.७५ कोटी (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)
एकूण			रु. ६.७५ कोटी (रु. सहा कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)

भूमी थीमॅटीक मधील उच्चतम कामगिरी :

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	बक्षिसाची रक्कम
१	दहिवडी नगरपंचायत	रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)
एकूण		रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)

उंच उडी (High Jump)

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	बक्षिसाची रक्कम
१	मंचर नगरपंचायत	रु. १.०० कोटी (रु. एक कोटी फक्त)
एकूण		रु. १.०० कोटी (रु. एक कोटी फक्त)

राज्यस्तर उत्तेजनार्थ :

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	मालेगांव बु नगरपंचायत	४	रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)
२	राहाता नगरपरिषद	५	रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)
३	कवठे महाकाळ नगरपंचायत	६	रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. ४.५० कोटी (रु. चार कोटी पन्नास लक्ष फक्त)

विभागस्तर:

कोकण विभाग:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	श्रीवर्धन नगरपरिषद	१३	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	सावंतवाडी नगरपरिषद	१७	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	अलिबाग नगरपरिषद	२४	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. १.७५ कोटी (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)

पुणे विभाग :

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	कुरंदवाड नगरपरिषद	७	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	अनगर नगरपंचायत	८	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	लोणंद नगरपंचायत	११	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. १.७५ कोटी (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)

नाशिक विभाग :

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	शेंदूर्णी नगरपंचायत	९	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	निफाड नगरपंचायत	२०	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	बोदवड नगरपंचायत	२१	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. १.७५ कोटी (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)

छत्रपती संभाजी नगर विभाग :

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	औढा नगरपंचायत	३१	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	कंधार नगरपरिषद	३४	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	नायगांव नगरपंचायत	३८	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. १.७५ कोटी (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)

**अमरावती विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	शेंदूरजनाघाट नगरपरिषद	१०	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	कळंब (य) नगरपंचायत	१६	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	चांदूर रेल्वे नगर परिषद	३५	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. १.७५ कोटी (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)

**नागपूर विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	कळमेश्वर नगरपरिषद	१९	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	साकोली नगरपरिषद	२३	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	पवनी नगरपरिषद	२६	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. १.७५ कोटी (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)

**(४) १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या गट :****राज्यस्तर:**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	पांचगणी नगरपरिषद	१	रु. २.०० कोटी (रु. दोन कोटी फक्त)
२	महाबळेश्वर नगरपरिषद	२	रु. १.७५ कोटी (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)
३	पन्हाळा नगरपरिषद	३	रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. ५.२५ कोटी (रु. पाच कोटी पन्नास लक्ष फक्त)

**भूमी थीमॅटिक मधील उच्चतम कामगिरी:**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	बक्षिसाची रक्कम
१	पांचगणी नगरपरिषद	रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)
एकूण		रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)

**उंच उडी (High Jump)**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	बक्षिसाची रक्कम
१	लोहारा (बु) नगर पंचायत	रु. १.०० कोटी (रु. एक कोटी फक्त)
<b>एकूण</b>		<b>रु. १.०० कोटी</b> (रु. एक कोटी फक्त)

**राज्यस्तर:**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	आजरा नगरपंचायत	४	रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)
२	मलकापूर (को) नगरपरिषद	५	रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)
३	त्रिंबक नगरपरिषद	६	रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)
<b>एकूण</b>			<b>रु. ४.५० कोटी</b> (रु. चार कोटी पन्नास लक्ष फक्त)

**विभागस्तर :**

**कोकण विभाग:**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	वेंगुर्ला नगरपरिषद	१६	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	कसाईदोडा मार्ग नगरपंचायत	२७	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	शहापूर नगरपंचायत	३०	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
<b>एकूण</b>			<b>रु. १.७५ कोटी</b> (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)

**पुणे विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	मुरगुड नगरपरिषद	७	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	हातकणंगले नगरपंचायत	८	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	माढा नगरपंचायत	१०	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
<b>एकूण</b>			<b>रु. १.७५ कोटी</b> (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)

**नाशिक विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	देवळा नगरपंचायत	१२	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	पाचोरा नगरपरिषद	१४	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	भगूर नगरपरिषद	१८	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. १.७५ कोटी (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)

**छत्रपती संभाजी नगर विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	लोहारा (बु) नगरपंचायत	१५	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	माहूर नगरपंचायत	३९	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	पालम नगरपंचायत	४०	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. १.७५ कोटी (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)

**अमरावती विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	तिवसा नगरपंचायत	१७	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	मारेगांव नगरपंचायत	२२	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	बाभुळगांव नगरपंचायत	३३	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. १.७५ कोटी (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)

**नागपूर विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	खापा नगरपरिषद	९	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	भिवापूर नगरपंचायत	२०	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	सिंदेवाही नगरपंचायत	२४	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. १.७५ कोटी (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)

(ब) ग्रामपंचायत गट :

(१) १० हजार पेक्षा अधिक लोकसंख्या गट :

राज्यस्तर:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	चिनावल (जि. जळगाव)	१	रु. १.७५ कोटी (रु. एक कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	घुलेवाडी (जि. अहमदनगर)	२	रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)
३	कासेगांव (जि. सांगली)	३	रु. १.२५ कोटी (रु. एक कोटी पंचवीस लक्ष फक्त)
एकूण			रु. ४.५० कोटी (रु. चार कोटी पन्नास लक्ष फक्त)

भूमी थीमॅटीक मधील उच्चतम कामगिरी:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	बक्षिसाची रक्कम
१	घुलेवाडी (जि. अहमदनगर)	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
एकूण		रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)

उंच उडी (High Jump)

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	बक्षिसाची रक्कम
१	चिनावल (जि. जळगाव)	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण		रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)

राज्यस्तर:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	मिरजगांव (जि. अहमदनगर)	४	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	पिंपरी सय्यद (जि. नाशिक)	५	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
३	संवतसर (जि. अहमदनगर)	६	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
एकूण			रु. २.२५ कोटी (रु. दोन कोटी पंचवीस लक्ष फक्त)

**विभागस्तर :****कोकण विभाग:**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	काल्हेर (जि. ठाणे)	२१	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	वासिंद (जि. ठाणे)	२५	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	पास्थळ (जि. पालघर)	२९	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

**पुणे विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	मंद्रुप (जि. सोलापूर)	८	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	येळावी (जि. सांगली)	११	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	कौलापूर (जि. सांगली)	१६	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

**नाशिक विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	लोणी बुद्रुक (जि. अहमदनगर)	७	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	चांदोरी (जि. नाशिक)	९	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	गुंजाळवाडी (जि. अहमदनगर)	१०	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

**छत्रपती संभाजीनगर विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	कुरुंदा (जि. हिंगोली)	१३	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	औरड शहाजणी (जि. लातूर)	३२	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	वालूर (जि. परभणी)	३८	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

**अमरावती विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	जरूड (जि. अमरावती)	१५	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	तळेगांव दशासार (जि. अमरावती)	३९	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	साखरखेडा (जि. बुलढाणा)	४८	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

**नागपूर विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	मजरी (जि. चंद्रपूर)	३६	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	नाचनगांव (जि. वर्धा)	४१	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	गोधनी (जि. नागपूर)	४७	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

**(२) ५ हजार ते १० हजार लोकसंख्या गट :**

**राज्यस्तर:**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	येडे निपाणी (जि. सांगली)	१	रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)
२	बेला (जि. भंडारा)	२	रु. १.२५ कोटी (रु. एक कोटी पंचवीस लक्ष फक्त)
३	बोराडी (जि. धुळे)	३	रु. १.०० कोटी (रु. एक कोटी फक्त)
एकूण			रु. ३.७५ कोटी (रु. तीन कोटी पंच्याहत्तर लक्ष फक्त)

**भूमी थीमॅटिक मधील उच्चतम कामगिरी:**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	बक्षिसाची रक्कम
१	येडे निपाणी (जि. सांगली)	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
एकूण		रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)



**उंच उडी (High Jump)**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	बक्षिसाची रक्कम
१	हिंगणी (जि. वर्धा)	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
<b>एकूण</b>		<b>रु. ५०.०० लक्ष</b> (रु. पन्नास लक्ष फक्त)

**राज्यस्तर उत्तेजनार्थ :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	वाटेगांव (जि. सांगली)	४	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
२	समडोळी (जि. सांगली)	५	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
३	धरणगुत्ती (जि. कोल्हापूर)	६	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
<b>एकूण</b>			<b>रु. २.२५ कोटी</b> (रु. दोन कोटी पंचवीस लक्ष फक्त)

**विभागस्तर :**

**कोकण विभाग:**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	वडगांव (जि. रायगड)	७	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	सागवे (जि. रत्नागिरी)	१२	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	आमगांव अच्छाड (जि. पालघर)	१९	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
<b>एकूण</b>			<b>रु. ८०.०० लक्ष</b> (रु. ऐंशी लक्ष फक्त)

**पुणे विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	अंबप (जि. कोल्हापूर)	८	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	वसगडे (जि. सांगली)	१०	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	नागठाणे (जि. सांगली)	१३	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
<b>एकूण</b>			<b>रु. ८०.०० लक्ष</b> (रु. ऐंशी लक्ष फक्त)

**नाशिक विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	केन्हाळे बु. (जि. जळगाव)	९	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	धांदरफळ बु. (जि. अहमदनगर)	१५	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	नायडोंगरी (जि. नाशिक)	३६	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

**छत्रपती संभाजी नगर विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम (रु. कोटी)
१	शिरढोण (जि. नांदेड)	४०	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	नेर (जि. जालना)	७५	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	कोंड (जि. धाराशिव)	८३	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

**अमरावती विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	माहुली जा. (जि. अमरावती)	६७	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	लाखनवाडा बु. (जि. बुलढाणा)	७७	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	लोहारा (जि. अकोला)	११०	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

**नागपूर विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	आंजी (मोठी) (जि. वर्धा)	११	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	नंदा (जि. चंद्रपूर)	२९	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	हिंगणी (जि. वर्धा)	३५	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

(३) २.५ हजार ते ५ हजार लोकसंख्या गट :

राज्यस्तर:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	नानगोले (जि. सांगली)	१	रु. १.०० कोटी (रु. एक कोटी फक्त)
२	कामती खु. (जि. सोलापूर)	२	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
३	डव्वा (जि. गोंदिया)	३	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. २.२५ कोटी (रु. दोन कोटी पंचवीस लक्ष फक्त)

भूमी थीमॅटीक मधील उच्चतम कामगिरी:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	बक्षिसाची रक्कम
१	नानगोले (जि. सांगली)	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण		रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)

उंच उडी (High Jump)

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	बक्षिसाची रक्कम
१	ठाणेगांव (जि. वर्धा)	रु. २५.०० लक्ष (रु. पंचवीस लक्ष फक्त)
एकूण		रु. २५.०० लक्ष (रु. पंचवीस लक्ष फक्त)

राज्यस्तर:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	वाघोली (जि. अहमदनगर)	४	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	धाकंबे (जि. नाशिक)	५	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	खांडगांव (जि. अहमदनगर)	६	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)

विभागस्तर :

कोकण विभाग:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	तांबटी (जि. रायगड)	७	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	सजगांव (जि. रायगड)	१०	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	नाते (जि. रत्नागिरी)	५५	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

पुणे विभाग :

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	बोरगांव (जि. सांगली)	८	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	घाटनांद्रे (जि. सांगली)	११	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	निमबर्गी (जि. सोलापूर)	१२	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

नाशिक विभाग :

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	आव्हाणे बु. (जि. अहमदनगर)	१६	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	पेमगिरी (जि. अहमदनगर)	२५	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	चिंचोली गुरव (जि. अहमदनगर)	३३	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

छत्रपती संभाजी नगर विभाग :

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	जरंडी (जि. छत्रपती संभाजीनगर)	९	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	दादेगांव जहागिर (जि. छत्रपती संभाजीनगर)	१४	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	कुंभेफळ (जि. छत्रपती संभाजीनगर)	१५	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

**अमरावती विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	मसरूळ (जि. बुलढाणा)	१८८	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	धनज बु. (जि. वाशिम)	१९९	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	साजनपुरी (जि. बुलढाणा)	२०८	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

**नागपूर विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	खर्बी (जि. भंडारा)	२०	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	ठाणेगांव (जि. वर्धा)	३२	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	पेटगांव (जि. चंद्रपुर)	४३	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

(४) १.५ हजार ते २.५ हजार लोकसंख्या गट:

**राज्यस्तर:**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	मोडाले (जि. नाशिक)	१	रु १.०० कोटी (रु. एक कोटी फक्त)
२	सिंदखेड (जि. बुलढाणा)	२	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
३	भोकणी (जि. नाशिक)	३	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. २.२५ कोटी (रु. दोन कोटी पंचवीस लक्ष फक्त)

**भूमी थीमॅटीक मधील उच्चतम कामगिरी:**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	बक्षिसाची रक्कम
१	मोडाले (जि. नाशिक)	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण		रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)

**उंच उडी (High Jump)**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	बक्षिसाची रक्कम
१	तरखड (जि. पालघर)	रु. २५.०० लक्ष (रु. पंचवीस लक्ष फक्त)
<b>एकूण</b>		<b>रु. २५.०० लक्ष</b> (रु. पंचवीस लक्ष फक्त)

**राज्यस्तर उत्तेजनार्थः**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	लंगरपेठ (जि. सांगली)	४	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	भजेपार (जि. गोंदिया)	५	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	चीचबोडी (जि. चंद्रपूर)	६	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
<b>एकूण</b>			<b>रु. १.५० कोटी</b> (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)

**विभागस्तरः**

**कोकण विभागः**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	खानीवली (जि. पालघर)	९	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	किंजवडे (जि. सिंधुदुर्ग)	१०	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	फांगुळगवान (जि. ठाणे)	१३	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
<b>एकूण</b>			<b>रु. ८०.०० लक्ष</b> (रु. ऐंशी लक्ष फक्त)

**पुणे विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	बनेवाडी (जि. सांगली)	१४	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	खंडोबाची वाडी (जि. सांगली)	१५	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	अर्जुनी (जि. कोल्हापूर)	१७	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
<b>एकूण</b>			<b>रु. ८०.०० लक्ष</b> (रु. ऐंशी लक्ष फक्त)

**नाशिक विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	दरी (जि. नाशिक)	८	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	गिलाणे (जि. नाशिक)	११	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	लोहारे (जि. अहमदनगर)	५५	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

**छत्रपती संभाजीनगर विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	मानेगांव जा. / गणेशपूर (जि. जालना)	९१	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	कबनसांगवी (जि. लातूर)	१०३	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	उटी बु. (जि. लातूर)	११४	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

**अमरावती विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	मधापुरी (जि. अकोला)	२८	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	पारडी (जि. अमरावती)	३६	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	कापशी रोड (जि. अकोला)	६१	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

**नागपूर विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	आनंदवन (जि. चंद्रपूर)	७	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	नेरीमानकर (जि. नागपूर)	१२	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	भेंडवी (जि. चंद्रपूर)	२४	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

(५) १.५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या गट

राज्यस्तर:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	मान्याची वाडी (जि. सातारा)	१	रु. १.०० कोटी (रु. एक कोटी फक्त)
२	आवळी दुमाला (जि. नाशिक)	२	रु. ७५.०० लक्ष (रु. पंच्याहत्तर लक्ष फक्त)
३	तिगांव (जि. अहमदनगर)	३	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. २.२५ कोटी (रु. दोन कोटी पंचवीस लक्ष फक्त)

भूमी थीमॅटीक मधील उच्चतम कामगिरी:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	बक्षिसाची रक्कम
१	आवळी दुमाला (जि. नाशिक)	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण		रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)

राज्यस्तर उत्तेजनार्थ :

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	शेळकेवाडी (जि. कोल्हापूर)	४	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	पिंपळगांव डुकरा (जि. नाशिक)	५	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
३	मिर्झापूर (जि. वर्धा)	६	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
एकूण			रु. १.५० कोटी (रु. एक कोटी पन्नास लक्ष फक्त)

विभागस्तर :

कोकण विभाग:

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	विरसई (जि. रत्नागिरी)	१०	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	देवघर (जि. रत्नागिरी)	११	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	बाभळे (जि. ठाणे)	१४	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)



**पुणे विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	कान्हेवाडी ता. चाकण (जि. पुणे)	९	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	कुंडलापूर (जि. सांगली)	१२	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	कौलगे (जि. सांगली)	१५	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

**नाशिक विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	जगराबाद (जि. अहमदनगर)	७	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	शिरसाटे (जि. नाशिक)	१३	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	चोर्कोते (जि. अहमदनगर)	१७	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

**छत्रपती संभाजी नगर विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	बामणी (जि. लातूर)	४०	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	सावखेड खंडाळा (जि. छत्रपती संभाजीनगर)	१४५	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	मात्रेवाडी (जि. जालना)	१५६	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

**अमरावती विभाग :**

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम
१	भानखेडा खु. (जि. अमरावती)	२३१	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	चिंचोळी रूद्रायणी (जि. अकोला)	३२८	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	नंदखेड (जि. अकोला)	३५८	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

नागपूर विभाग :

अ.क्र.	स्थानिक संस्थेचे नांव	गुणानुक्रम	बक्षिसाची रक्कम (रु. कोटी)
१	खूरसापार (जि. नागपूर)	८	रु. ५०.०० लक्ष (रु. पन्नास लक्ष फक्त)
२	राजनी (जि. वर्धा)	३४	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
३	कुकुडसात (जि. चंद्रपूर)	४७	रु. १५.०० लक्ष (रु. पंधरा लक्ष फक्त)
एकूण			रु. ८०.०० लक्ष (रु. ऐंशी लक्ष फक्त)

(सु. कि. निकम)  
सह सचिव, महाराष्ट्र शासन